

June 9, 2023

The General Manager
Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: **500770** 

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai – 400 051

Symbol: TATACHEM

Dear Sir/Madam,

**Sub: Transfer of Shares to Investor Education and Protection Fund (IEPF)** 

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A, of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the following documents:

- 1. Copy of reminder letter sent to shareholders
- 2. Copy of Newspaper Advertisement published in:

Sr. No.	Name of Newspaper(s)	Edition(s) dated June 9, 2023
1.	Business Standard (English)	All editions
2.	The Free Press Journal (English)	Mumbai
3.	Navshakti (Marathi)	Mumbai

The above mentioned reminder letters were sent by way of Speed Post and Registered Post to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the Demat Account of IEPF Authority pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs, as amended from time to time.

The above information is also available on the website of the Company at <a href="https://www.tatachemicals.com">www.tatachemicals.com</a>. This is for your information and records.

Yours faithfully,

For Tata Chemicals Limited

Rajiv Chandan Chief General Counsel & Company Secretary

Encl: as above





Dear Shareholder(s),

#### Sub: Transfer of your Shares held in Tata Chemicals Limited to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

As per Section 124(5) of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules') and subsequent amendment thereto, all unpaid and unclaimed dividends are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ('IEPF') established by the Central Government, after expiry of seven years from the date of transfer to unpaid dividend account. The details of such unpaid / unclaimed dividend are regularly updated on the website of IEPF Authority at <a href="https://www.iepf.gov.in">www.iepf.gov.in</a> as well as on the Company's website. Reminders have been sent from time to time to the shareholders for claiming their unencashed dividend.

As per Section 124(6) of the Act read with the Rules and subsequent amendment thereto, all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more shall be transferred in favour of the demat account of the IEPF Authority. However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to the IEPF Authority.

As per our records, the amount(s) of dividends indicated in the enclosed letter are lying unpaid / unclaimed against your name for seven consecutive years. Please note that the due date for claiming final dividend pertaining to FY 2015-16 is September 10, 2023.

You are therefore, requested to claim the unencashed dividends due to you by returning duly signed enclosed letter to TSR Consultants Private Limited, Registrar and Transfer Agent of the Company ('RTA'), on or before September 10, 2023 stating your Bank Account details along with:

In case shares are held in electronic form: Copy of the client master list is to be submitted. Payment will be made to the Bank Account registered against the demat account.

In case shares are held in physical form: Investor Service Request Form ISR - 1, Form ISR - 2 and Form No. SH 13 (Nomination Form) or Form ISR-3 (Opt out of Nomination) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating your name as the Account holder. The Investor Service Request Forms are available at the website of our RTA at: website <a href="https://www.tcplindia.co.in">https://www.tcplindia.co.in</a> → Investor Services → Downloads → Forms → Formats for KYC.

As per SEBI norms outstanding payments will be credited directly to the bank account if the folio is KYC Compliant. Payment can be made to shareholders holding shares in physical form if the folio is KYC compliant.

In case the dividends are not claimed by the said date, the Company would initiate necessary action for transfer of shares held by you to the IEPF without any further notice, in accordance with the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of the shares so transferred to IEPF pursuant to the said Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and equity shares so transferred to IEPF pursuant to the said Rules.

In the event of failure to claim the unencashed dividend by you before the date mentioned above, new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) will be issued and transferred in favour of the IEPF Authority on completion of necessary formalities, if you are holding shares in physical form. Hence, the original share certificates which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable. If you are holding shares in demat form, the Company shall inform the Depositories to execute the corporate action and debit the shares lying in your demat account and transfer such shares in favour of the IEPF Authority.

Please note that in the absence of bank details registered against your account with the RTA / Depository Participant, the payment of outstanding dividend amount cannot be effected.

#### Claim from IEPF:

As per the Rules, both the unclaimed dividend amount and the shares transferred to the IEPF Authority including all benefits accruing on shares, if any, can be claimed by making an online application in the prescribed e–Form IEPF–5 available on the website <a href="https://www.iepf.gov.in">www.iepf.gov.in</a> and thereafter sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) to the Company at its Registered Office along with the required documents enumerated in e-Form IEPF–5. The link to e-Form IEPF–5 is available on the website of the Company at <a href="https://www.tatachemicals.com/html/Investors/unclaimed-dividends.html">https://www.tatachemicals.com/html/Investors/unclaimed-dividends.html</a>.

In case you have any queries or need any assistance in this regard please, please contact:

Company contact details	RTA contact details
Global General Counsel & Company Secretary	TSR Consultants Private Limited
Tata Chemicals Limited	C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg,
Bombay House, 24 Homi Mody Street, Fort,	Vikhroli West, Mumbai – 400 083
Mumbai – 400 001	Tel. No.: +91 810 811 8484
Tel. No.: +91-22-6665 8282	Fax No.: +91-22-6656 8494
Email: investors@tatachemicals.com	Email: csg-unit@tcplindia.co.in

Thanking you,

For Tata Chemicals Limited Sd/-Rajiv Chandan Global General Counsel & Company Secretary To,

#### TSR CONSULTANTS PRIVATE LIMITED

(CIN:U74999MH2018PTC307859)

Unit: Tata Chemicals Limited

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083

Dear	Sir/	Mad	lam

#### Sub.: Payment of Unpaid / Unclaimed Dividend(s)

This has reference to your communication dated 
June 1, 2023. Kindly arrange for payment of unpaid/ unclaimed dividend(s) as mentioned below on the basis of this advice.

(Tick ✓ whichever is applicable)
I enclose the original instrument(s) as per the particulars given below.
I do not possess the original instrument(s).

I confirm that I have not sold / pledged my shares and continue to be the legal owner of shares held in the below mentioned account. I have also not encashed any of the instrument(s) sent to me earlier, nor have I received any money in connection with the payment(s) mentioned below:

For shareholders holding shares in physical form: I request you to update my KYC Details/ Bank Details & Nomination, as given below

#### Folio No. / DP-Client ID: C1A0026130

Warrant No.	Net Amount (₹)	Date of Payment	Claim before
		18-Aug-2016	
		11-Aug-2017	
		27-Jul-2018	
		10-Jul-2019	September 10, 2023
		09-Jul-2020	
		06-Jul-2021	
		08-Jul-2022	

			l - 13 against the above fo Address <b>[please tick ✓ be</b>	olio and accordingly, I am er elow].	closing self-attested
Self-Attes Investor R Original C	lequest Form (ISR):	dhaar Card/ Latest Uti the name of the share	lity Bill (should not be older the holder(s) (for physical holdir		
Bank Name	:		Branch Name:		
A/c Type:		A/c No.:	MICR:	IFSC:	
New Address					
[please tick	✓ below].		, and the second	against my A/c. I am enclosing	•
Linaii ia.		-		Non-the factors of the	and alder
Contact No.:			5	Signature of the first named Sh	arenoider

Please note that in the absence of complete bank details registered against your account with RTA / Depository Participant, payment of outstanding dividend amount cannot be effected. Payment will be made only to KYC Compliant Shareholders.

## The new rites of borrowing

India Inc will have to pencil in Mint Road's stress on the governance premium in bank lending

New Delhi, 8 June

The Reserve Bank of India (RBI) has reset the corporate governance template for banks during its twin interactions with the boards of state-run and private banks last month. Boards are to be more vigilant and the scope for chief executive officers to impose their writ is to be curtailed. The issues highlighted by Governor Shaktikanta Das, and Deputy Governors Rajeshwar Rao and MK Jain, will almost certainly act as a guide in Mint Road's next inspection cycle.

"Governance premium", therefore, is in the spotlight. Raising financial resources would not be a constraint for banks with robust governance frameworks because they can command a governance premium. "This premium, in turn, will be driven by the quality of leadership at the top," said Das. Rao put it in context: "As we strive to become a developed country by 2047, financial institutions will need extraordinary amounts of financial resources?

Which raises the question: will banks become risk-averse in the quest to seek a governance premium?

Senior bankers think there is no way to fool-proof board decisions from going awry; it requires "a different kind of touch-and-feel expertise" as the variables are many. Often, dud loans are not the result of vested interests or poor underwriting skills — they also arise from sectoral policy changes or lack of it, such as the "policy paralysis" seen during the last years of United Progressive Alliance.

Another long-standing peeve — of bankers being held accountable for decisions long after their serving days — holds. The marked shift towards retail lending in

New Delhi, 8 June

financing. Of course, given that one of the

founders is Elon Musk, Neuralink has

never had trouble finding investors. The

other founders were seven scientists and

only two of them are still with Neuralink.

mission statement, is to "Create a genera-

lised brain interface to restore autonomy

to those with unmet medical needs today

and unlock human potential tomorrow".

Neuralink has designed a brain-computer

interface (BCI) called Link. In another nod

claims, "Our implant is fully implantable,

cosmetically invisible, and designed to let

you control a computer or mobile device

wherever you go." The Link is stitched onto

the surface of the brain by a specialised

robot, and connects to external electronics.

Apart from the robot seamstress, the Link

also has a novel electrode design and offers

multi-channel monitoring and relays of

monkeys (there are YouTube videos).

Musk claims it could treat blindness, and

paralysis, as well as depression, obesity,

autism, and schizophrenia. Musk also says

Neuralink will eventually create a "general

population device" that connects to super-

computers and helps humans hook up

with artificial intelligence (AI). He has also

and store thoughts, as "a backup drive,

The Link has been demonstrated on

neuron signals.

your digital soul".

to science fiction,

Musk also refers to

this as a "neural

lace", a term bor-

rowed from Iain M

Banks' marvellous

The company

Culture novels.

The aim, according to the company's



of this; not just the higher margins on offer. Now, this too appears to be under the scanner. The RBI's Trend and Progress of Banking in India (2021-22) made a reference: "In recent years, Indian banks appear to have displayed 'herding behaviour' in diverting lending away from the industrial sector towards retail loans. Empirical evidence suggests that a build-up of concentration in retail loans may become a source of systemic risk."

Extrapolating from the same "herding behaviour", it's possible that banks privilege "governance" — why take risks at all? What, then, is an ideal business model? Who is to sit in judgment on this?

The next cycle of boardlevel appointments — whether to corner rooms or whole-time and independent directors will be keenly watched. It is clear with Mint Road spelling out what it expects of boards, deliberations can only turn intense. Sign-offs at bank boards, which in the past may have been driven by a genuine need to help businesses tide over a difficult cycle, may become hostage to "governance bureaucracy".

Large and the better-run companies have the management bandwidth to pencil in ernance (ESG)-based lending the changes emanating from recent years may be because the "governance reset" by the governance framework to multiples of \$5 trillion.

Elon Musk's brain chip:

Adouble-edgedsword

## WHAT MAY BE IN STORE

A balance between ticking boxes on corporate governance and operational flexibility ■ Large swathes of India Inc will grapple to factor in changes imposed by RBI's new focus on governance ■ Lower-rated firms may be particularly hit; green taxonomy can cause hiccups ■ The next round of board appointments will give a peep into how banks are reading RBI

RBI, but many at the bottom of the credit food chain could be adversely affected. What if, in their enthusiasm to secure better governance premium, banks were to turn shy from lending to infrastructure (the government has taken the lead for funding it now, but the private sector will have to take on the load at some stage); or for that matter, financial inclusion. Co-lending between banks and non-banking financial companies (NBFCs) could turn itchy. Then you have environment, social and gov-— an evolving area. How is

incorporate this?

The immediate impact from RBI's spell-out of the governance template will be on private banks. It has ramifications for consortium lending — private banks could refuse to buy the line of staterun banks on large credits. Recall what Governor Y V Reddy said on corporate governance (December 16, 2005). That some of the governance aspects of state-run banks. though they have a bearing on prudential aspects, are exempt from applicability of the relevant provisions of the Banking Regulation Act (BR Act, 1949) as they are governed by the respective legislations under which they were set up. Though RBI's approach has been to ensure to the extent possible uniform treatment of state-run and private banks in terms of prudential regulations on governance, "the RBI prescribes its policy framework for private banks while suggesting to the Government, the same framework for adoption, as appropriate, consistent with the legal and policy imperatives". All this is set for change.

Mint Road's "Discussion paper on governance in commercial banks in India" released on June 11, 2020, said the objective was "to align the current regulatory framework with global best practices while being mindful of the context of the domestic financial system". Though it had qualified saying "except in so far as what is prescribed is not inconsistent with provisions of specific statutes applicable to them or in case where the major shareholder/promoter viz., Government of India retains its instructions". This has to be read along with Finance Minister Nirmala Sitharaman's proposal for amending key Acts in the Union Budget for FY24 for improving governance and investor protection in banks. She was for amendments to the RBI Act (1934), BR Act, and the Banking Companies (Acquisition and Transfer of

Undertakings) Act (1970). India has a bank-led financing system. If operational flexibility is hindered (as is being whispered by bankers), it can affect credit flow given the trade-offs involved. The road to 2047 has to take into account the aspiration to be an economy in

# 'We will bounce back, it is a matter of two quarters'

The merger of PVR and Inox, two of India's largest film exhibitors, announced last year, is now complete and has made AJAY BIJLI the head of the world's fifth-largest multiplex chain by the number of screens. PVR Inox made ₹3,869 crore in revenues last financial year, and owns 1,689 screens in 115 cities. It is not a perfect world for Bijli, but he tells Vanita Kohli-Khandekar in a telephonic interview that light is around the corner. Edited excerpts:



Inox shutting 50 screens.. My statement duringthe

Managing director,

earnings call was misinterpreted. A national debate has started on the state of the film industry because PVR Inox is shutting 50

screens. They completely missed the point that we are also opening 168 screens in the same catchments. Take Chandigarh for example. We opened there 25 years ago. That mall is over now, the escalators and elevators don't work. We are closing four screens there and opening 17 screens next to it. Shutting screens in defunct malls is a normal thing in any retail industry, where you shut old stores and open new ones. We spent ₹700 crore last year and are spending ₹700 crore this year on new screens.

#### So, what is the state of the cinema business?

Markets where there is more content flow and the movie-going index is higher have bounced back to 90 per cent of the pre-Covid levels. This is all South - Andhra Pradesh, Kerala, Tamil Nadu and, especially, Karnataka - because it feeds on six languages. But the moment you come to West, East, North, and Central, we are at 50-60 per cent of the pre-Covid levels. There is a volatility I have never seen before. If a film does well, it goes to another level. Pathaan reached a level

never seen before.

Is there a textural change?

We were knocked out like a boxer [by the pandemic], but the count to 10 has still not finished. Even with so much uncertainty we got 140 million people in our cinemas. Of course, pre-Covid it was 181 million. We are on track to get 170 to 180 million this year. In the short run, some changes have happened.

The supply side (creative) got distracted by long-form entertainment shows for OTT. On the demand side (audience), habits have changed. There is anxiety and excitement since they are not getting the content they want consistently.



 $screens, especially if 5,\!000\,of them\,are$ single screens. A single screen with 1,000 seats can only take one movie. But a multiplex with four screens can take four movies at a time, and six if you divide the shows around. If you are able to accommodate more movies, more shows and revenues will happen.

If you drive around in Noida or Gurgaon, they are over-screened, because every single mall coming up has a screen even if the mall next door has a 10-screen complex. And certain catchments have a dearth of screens. In my view, India can take 20,000 to 22,000 screens.

What are the structural changes that the rise of streaming has forced?

There was a time when Mr Bachchan (Amitabh) and Dharmendra and all these people looked jaded. Then suddenly came Aamir Khan.

> Every few decades, change has to be brought about creatively.  $OTT is forcing \, everyone \, to \,$ look at the kind of content they are making. There is no confusion as far as the big movies are concerned. It is the mid-sized films where they are thinking how we connect with the

> > audiences more. They did earlier with Andhadhun. Kahaani and others. But these are few and far between. We are going through a transition, but will bounce back. It is a matter of

## CIAL *cochin international airport limited*

**TENDER NOTICE** 

Online item rate E-Tenders are invited from reputed agencies for the SIITC of AODB & FIDS at CIAL EMD (Rs) Name of Work Completion Period

1 SIITC of AODB & FIDS Rs. 20,00,000/-Interested firms may register themselves on the online E-Tendering porta https://etenders.kerala.gov.in then download the Tender documents For eligibility criteria and other details, visit our website www.cial.aero

## **ORIENT GREEN POWER COMPANY LIMITED**

Regd. Office: Bascon Futura SV, 4th Floor, No.10/1, Venkatanarayana Road, T.Nagar, Chennai – 600017 Corporate Identification Number (CIN) - L40108TN2006PLC061665 Visit us at: http://www.orientgreenpower.com/ E-mail: complianceofficer@orientgreenpower.com

## INFORMATION ON REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 16th Annual General Meeting (16th AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Friday. June 30, 2023 at 12.05 P.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the Rules made thereunder and the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), read with Ministry of Corporate Affairs (MCA) Circulars issued in this regard on various dates during 2020, 2021, 2022 and 2023 respectively (collectively referred to as "relevant circulars") to transact the businesses se forth in the Notice convening the AGM. The members will be able to attend the AGM through VC/OAVM at www.evotingindia.com. Members participating in the meeting through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of guorum under Section 103 of the Companies Act 2013.

In compliance with the relevant circulars, the Notice of the 16th AGM and Annual Report 2022- 2023 has been sent on June 07, 2023 to the members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) The aforesaid documents are also available on the website of the Company i.e. http://orientgreenpower.com/annual-report.asp. and the i.e., <a href="https://www.bseindia.com/">https://www.nseindia.com/</a> also on the

website of CDSL i.e. www.evotingindia.com Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended, and Regulation 44 of Listing Regulations, the Company is providing the facility to its members holding shares either in physical form or dematerialized form, as on June 23, 2023 (cut-off date) for casting their votes electronically on each item as set forth in the Notice of AGM through the electronic voting system provided by CDSL. The voting rights of members shall be in proportion to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e., June 23, 2023.

M/s. M.Alagar & Associates, Practising Company Secretaries (Membership No. FCS 7488). Chennal as the Scrutinizer to scrutinize the e-voting process via remote e-voting and e-voting at the 16th AGM in a fair and transparent manner. Further, the facility for voting through electronic voting system wil also be made available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM A member may participate in the AGM even after exercising his right to vote hrough remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting Information and instructions including details of the User ID and Password is given in the Notes to the Notice of the AGM. The same login credentials may be used for attending the AGM through VC/OAVM. Detailed process and manner of remote e-voting and e-voting at the AGM by the members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email address is provided in the Notes to the AGM Notice. The remote e-voting period commences on Tuesday, June 27, 2023 (10.00 A.M. IST) and ends on Thursday, June 29, 2023 (5.00 P.M. IST) The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter During the remote e-voting period, members of the Company holding shares in physical form or in dematerialised form, as on the cut-off date Friday June 23, 2023, may cast their votes electronically. The votes once cast by the members, cannot be changed or cancelled. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after despatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e., June 02, 2023 may obtain the User ID and Password by following the procedure given in the notes to the Notice of the AGM. If the member is already registered with CDSL for e-voting, then he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote through remote e-voting.

The register of members and share transfer books of the Company will remain closed from Friday, June 23, 2023 to Friday, June 30, 2023 (both days inclusive) for the purpose of 16th AGM of the Company

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting through CDSL e-Voting System, you can write an email to <a href="mailto:helpdesk.evoting@cdslindia.com">helpdesk.evoting@cdslindia.com</a> or call toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager (CDSL.) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathor Futurex. Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no

> For Orient Green Power Company Limited Company Secretary FCS No. 9811

TATA CHEMICALS LIMITED

Tel. No.: +91 22 6665 8282 NOTICE (For the attention of the Equity Shareholders of the Company)

Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ('IEPF') Demat Account

This Notice is hereby given to shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ('the Rules'), as amended from time to time The Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer

of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remain unpaid or unclaimed for seven consecutive years or more, to the Demat Account of the IEPF Authority. However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act. 1996 the Company will not transfer such shares to IEPF Demat Account.

As provided under the Rules, the Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF Authority.

The Company has also uploaded complete details of the concerned shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF Demat Account on its https://www.tatachemicals.com/U concerned shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Demat Account. Shareholders may further note that the details of the concerned shareholders as uploaded by the Company on its website shall be deemed as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company / Corporate Action for the purpose of transfer of shares to IEPF Demat Account pursuant to the Rules.

Shareholders can claim their unclaimed dividend by writing to the Company / Registrar and Transfer Agent (RTA) of the Company viz. TSR Consultants Private Limited by providing Investor Service Request Form ISR - 1, Form ISR 2, Form No. SH 13 (Nomination Form) and Form ISR-3 (Opt out of Nomination) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating the name of Account holder in case of physical securities. The Investor Request Forms are available at the website of our RTA at: website <a href="https://www.tcplindia.co.in">https://www.tcplindia.co.in</a> Investor ervices→ Downloads→ Forms→ Formats for KYC. Copy of the Client Master List is to be submitted in case of securities in electronic form. Payment will be made to the Bank Account registered against the demat account Please note that the last day for claiming the dividends is **September 10, 2023**. n case the dividends are not claimed by the said date, the Company would nitiate necessary action for transfer of unclaimed dividends and shares held by the concerned shareholders in favour of the IEPF Authority without any further notice, in accordance with the Rules, as under:

For shares held in physical form - New share certificate(s) in lieu of the original share certificate(s) will be issued and transferred in favour of the IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder(s) will be deemed cancelled and non-negotiable

For shares held in demat form - The Company shall inform the Depositories to execute the corporate action and debit the shares lying in the demat account of the shareholder(s) and transfer such shares in favour of the IEPF Authority

As per SEBI norms outstanding payments will be credited directly to the bank ccount if the folio is KYC Compliant. Payment can be made to shareholders holding shares in physical form if the folio is KYC compliant.

The concerned shareholder(s) are further informed that all future benefits

arising on such shares would also be transferred to the IEPF Authority Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF Authority pursuant to the said Rules.

The Shareholder(s) may note that in the event of transfer of their unclaimed dividends and shares to the IEPF Demat Account (including all benefits accruing on such shares, if any), the concerned shareholder(s) are entitled to claim the same from the IEPF Authority by submitting an online application n the prescribed e-Form IEPF-5, available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed (as per the specimen signature recorded with the Company) to the Company at its Registered Office along with the requisite documents enumerated in e-Form IEPF-5. The link to e-Form IEPF-5 is available on the website of the Company at https://www.tatachemicals.com/html/Investors/unclaimed-dividends.html.

In case the shareholders have any queries or require any assistance on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at TSR Consultants Private Limited, Unit: Tata Chemicals Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai 400 083, Tel.: +91 81081 18484, Fax: +91 22 6656 8494, Email: csg-unit@tcplindia.co.in, Website: www.tcplindia.co.in

For Tata Chemicals Limited

Rajiv Chandan **Chief General Counsel & Company Secretary** 

(Nodal Officer)

Place: Mumbai M Kirithika Date: June 8, 2023

#### Poetic imagery aside, researchers from the National University of their brain waves while showing them Singapore, The Chinese University of pictures and then used the data to train tion that requires.



## **'BREAKTHROUGH** THERAPY'

The US FDA's designation of "breakthrough therapy" is reserved for drugs or devices that may offer substantial treatment benefits over existing options to tackle serious diseases and conditions. The name is misleading since the drug or device may not actually work. Most brain-computer interface (BCI) research is cleared under this category. The classification is based on preliminary trials and leads to priority reviews for trials. Most BCI R&D is narrow-focus and looks to tackle one specific condition. Apart from alleviation of paralysis, or epilepsy, BCIs have led to better understanding of brain functions. Limited forms of "telepathy" may be possible as in the ability of Al algorithms to guess images as "seen" in the mind's eye.

Neuralink's mission to develop a "general population device" that handles a broad spectrum of conditions and offers connectivity to generic computers and mobiles is ambitious. It is not "breakthrough" in the FDA sense because it envisages healthy people would use implants and generate enhanced abilities by interfacing with computers.

suggested that such a device could extract Hong Kong, and Stanford University have indeed trained AI to "read" images, as humans think. They put volunteers inside an MRI machine and recorded

algos, which can guess what the humans are "seeing" with 84 per cent accuracy.

Neuralink has called for volunteers with conditions like paralysis, blindness, deafness or speech impediments to get in touch. It could take many years and multiple trials before the Link is cleared (if ever) for commercial use.

Meanwhile, Neuralink is under invesration for possible anima lations, with multiple whistleblower complaints that its animal testing has been rushed, causing needless suffering and deaths. It is also under investigation for allegations that it may have transferred dangerous zoonotic viruses via the chips it implanted in animals and removed post-experiment.

Neuralink is not the only company experimenting with brain implants. This is cutting-edge R&D holding massive promise. There are perhaps a few hundred people using "neuromodulation devices," which record or stimulate neural activity.

Neurons receive and generate electrical signals, and by recording and/or modifying these, implants can do amazing things. They can decode brain signals and translate these into physical commands, and use electronic relays to type. use a mouse, control prosthetics to walk. etc. Patients with epilepsy can use implants that warn when an attack is imminent, enabling them to medicate, or safely sequester. It's conceivable that a blind person may use BCI to connect to a camera and see - we already use implants to hear, for example.

Synchron's implants allow paralysed people to text and type. Blackrock Neurotech installs implants that allows paralysed people to control prosthetics. Precision Neuroscience has produced implants that help map locations of brain tumours. Paradromics is also trying to help patients with severe paralysis to communicate by deciphering their neural signals.

But apart from being physically invasive, there are possible privacy issues and other ethical issues with BCI. Enforced brain implants could be the ultimate dream scenario for an authoritarian regime, which wants to monitor what citizens think. A hacked BCI would also be the stuff of nightmares.

While we do understand electrical signals, we don't understand brain function that well. Implants can help researchers figure out more about the brain, and may help with a range of intractable conditions.

But R&D has to be handled with great thought given to potential downsides. While Musk is a great asset when it comes to raising money and imagining possible futures, nothing suggests he would be good at the sort of introspec-

1800 22 55 33.

Place: Chennai

Date: 08.06.2023

**Public Notice For E-Auction For Sale Of Immovable Properties** Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office at Plot No. 98, Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon-122015 (Haryana) and Branch Office at: BM6238-306-310, 3rd Floor, Parikh Commercial Centre, Premium Park, Bolinji Agashi Road, Above OTW Hotel, Virar (West) - 401303/ Shop No. 105,106,107, First Floor, Vikas Galaxy, Sanewadi Badlapur (East) - 421503/ Shop No. 201,The Edge,2nd floor Behind Prakash Talkies,near ICICI Bank Palghar (W) - 401404 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002(hereinafter 'Act'). Whereas the Auhorized Officer ("AC") of IIFL-HFL had taken the possession of the following propertyries pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospect nos with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues, The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankeauctions.com.

signed infought e-auction plat	ionni provided at the website. I	www.L	Jankeauctions.com.		
Borrower(s) / Co- Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date and Amount		scription of the Immovable property/ Secured Asset	Date of Symbolic Possession	Reserve Price
Mr.Sandeep Rammanohar Gupta, 2.Mrs.Geeta Sandip Gupta, 3. Om Sai Collection, 4.Mrs. Ramdulari	_(Rupees Twenty Six Lakh	beari and	at part and parcel of the property ng Row House No 4, Ground Floor First Floor, Carpet Area Ad suring 564 Sg.Ft., and Super Built	19-Apr-2023 Total Outstanding as On Date 01-Jun-2023	Rs. 15,00,000/- (Rupees Fifteen Lakh Only)
Rammanohar Gupta, 5.Mr. Sanjiv Rammanohar Gupta (Prospect No. 949197)	Bid Increase Amount Rs. 25,000/- (Rupees Twenty	Up Aı Kaila	rea Ad Measuring 780 Sq.Ft., Near sh Nagar, In Valevali, Badlapur , Badlapur, 421503, MH, India.		Earnest Money Deposit (EMD) Rs.1,50,000/- (Rupees One Lakh Fifty Thousand Only)
Mr. Roopesh Jayram     Pednekar	(Rupees Fourteen Lakh Fifty	beari	at part and parcel of the property ing Unit No 112 Tower Bldg 7,	Total Outstanding as	Rs. 7,00,000/- (Rupees Seven Lakh Only)
Mr.Hardik Rupesh     Pednekar     Mrs.Jayashri Rupesh     Pednekar (Prospect No. 878854)	Twenty Seven Only)	Hapr 4014	et area admeasuring 313 sq. ft., pinest Palghar 1 , Palghar, 04, Maharashtra, India ver built up Area 435 sq. ft.)	On Date 01-Jun-2023 Rs. 11,95,414/- (Rupees Eleven Lakh Ninety Five Thousand Four Hundred Fourteen Only)	Earnest Money Deposit (EMD) Rs.70,000/- (Rupees Seventy Thousand Only)
1. Mr. Amit Shivdas Tamboli,	12-Jan-2023 Rs. 29,40,533- (Rupees	beari	nat part and parcel of the property ng Shop No. 1, Ground Floor, With	12-Apr-2023	Rs. 60,00,000/- (Rupees Sixty
Mrs. Jagruti Gajanan     Patil 3. Mrs.Kalpana     Shivdas Tamboli     Mr.Shivdas Tukaram     Tamboli     Tamboli     Tambolis Fast Food And	Twenty Nine Lakh Forty Thousand Five Hundred Thirty Three Only ) Bid Increase Amount Rs. 50.000/-	Supe Sq.ft Hous SBI E	et Area Ad Measuring 578 Sq.ft. And or Built Up Area Ad Measuring 954 ., in Anmol Planet Co-Operative ing Society Ltd, Plot No. 211, Opp Bank Kharghar Sector 10 07 Village	Total Outstanding as On Date 01-Jun-2023 Rs. 26,74,972/- (Rupees Twenty Six Lakh Seventy Four	Lakh Only)  Earnest Money Deposit (EMD)  Rs.6,00,000/- (Rupees
Restaurant (Prospect No. 966971)	(Rupees Fifty Thousand Only)	Mum	ara, Kharghar., Kharghar, Navi bai, Maharashtra 410210, Navi bai, 410210, Maharashtra, India.	Thousand Nine Hundred Seventy Two Only)	Six Lakh Only)
	ection of property		EMD Last Date		of E-Auction

| Last Date | Date | Time of E-Auction | 10-July-2023 1100 hrs - 14-Jul-2023 1100 hrs - 14-

For participating in e-auction, Intending bidders required to register their details with the Service Provider https://www.bankeauctions.com, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.

The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 min.

The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

3. The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.

4. The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outpoings relating to the property.

5. Bidders are advised to go through the website https://bankeauctions.com and https://www.iffl.com/home-loans/properties-for-auction for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.

6. For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E-mail ID:support@bankeauctions.com, Support Helpline Numbers: @7291881124/25/26.

7. For any query related to Property details, Inspection of Property and Online bid etc. call IIFL HFL Toll Free No.1800 2672 499 from 09:30 hrs to 18:00 hrs between Monday to Friday or write to e-mail:- auction.hl@ifl.com.

8. Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.

9. Further the notice is hereby given to the Borrower/s, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.

10. In case of default in payment at any stage by

The Borrower are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date ender/Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost Place:- Maharashtra, Date: 09-June-2023 Sd/- Authorised Officer, IIFL Home Finance Limited

#### **DEUTSCHE BANK AG**

PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF PROPERTY Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

The undersigned being the authorized officer of Deutsche Bank AG having its office at Nirlon Knowledge Park, B1, 2nd Floor Goregaon East, Mumbai- 400 063 ("Deutsche Bank AG"). under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002( The Act ) and in exercise of powers conferred under section 13 (2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (The Rules) issued demand notices dated 10th July 2018 calling upon the borrower(s)/Co borrower's M/s Hmm Steel Syndicate, Hemal A Chitalia, Nila Mayur Bhayani, Jay Nimesh Chitalia residing at Flat No 602 6th Floor C Wing Gaurav Palace Shantilal Modi Road, Off S V Road Kandivali West, Mumbai 400067. Calling upon the borrower(s)/Co-borrower's to repay the outstanding amount of Rs. of Rs. 1,93,68,675/- (Rupees One Crore Ninety-Three Lac Sixty Eight Thousand Six Hundred Seventy Five Only) as on 5th July 2018, and interest thereon within 60 days from the date of receipt of the said demand notice

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property mortgaged with the Bank, described herein below, to recover the said outstanding amount, in exercise o powers conferred on me under section 13(4) of the Act read with Rule 8 of the Rules.

"All pieces and parcels of all that Flat No 602, 6th Floor, C Wing, Gaurav Palace, admeasuring 1578 Sq. Ft. Or thereabout: situated at Shantilal Modi Road, Off S V Road, Kandivali West, Mumbai 400067"

Now, the public in general is hereby informed that the Property mentioned below would be sold by public auction on AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS on 26th June 2023 at 4 p.m., at Deutsche Bank AG, Nirlon Knowledge Park, B1, 2nd Floor, Goregao East, Mumbai-400 063 by inviting bids in the sealed envelope as per the procedure and the terms and conditions stated below

The Reserve Price of the said Property is Rs. 1,50,00,000, /- (Rupees One Crore Fifty Lakhs Only). The earnest money deposit would be Rs 15,00,000/- (Rupees Fifteen Lakhs Only)

The particulars in respect of the Property have been stated to the best of the information and knowledge of the Bank, who shall however not be responsible for any error, misstatement, or omission in the said particulars. The Tenderer(s) / Offerer(s) / Prospective Bidder/Purchaser(s) are therefore requested, in their own interest, to satisfy himself / themselves/ itself with regard to the Property before submitting the tenders. To the best of the Bank's knowledge, there are no encumbrances on the Property and Bank has the right of sale of Property in compliance with due process of law.

TERMS & CONDITIONS OF PUBLIC AUCTION:

. The property can be inspected on 17th June 2023 between 11 am to 2 pm. The bids shall be submitted in a sealed envelope to the office of undersigned along with a Demand Draft /Pay Order of Rs 15,00,000/- (Rupees Fifteen Lakhs Only) towards the Earnest Money Deposit ("EMD") favoring "M/s. Deutsche Bank AG" so as to reach the office of Deutsche Bank AG at, Nirlon Knowledge Park, B1, 2nd Floor, Goregaon East, Mumbai-400 063 on or before **26th June 2023 by 2 pm**. The earnest money deposit shall not carry any interest. 2. Offers that are not duly filled up or offers unaccompanied by the EMD or received after the date and time prescribed herein will not be considered / treated as valid offers, and accordingly shall be rejected. No interest shall be payable on the EMD.

8. Along with bid form the proposed bidder shall also attach his/her identity proof, proof of residence (such as copy of the passpo lection commission card, ration card driving license etc.) and a copy of the PAN card issued by the Income Tax department.

4. On the date of sale, all the bids duly received would be opened and the bid of the highest bidder, provided it is above the reserve price may be accepted by the Bank. However, the bidders personally present at the auction site shall have the right to further enhance their bid price, subject to a minimum of Rs. 25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only) over the price offered by the highest bidder and the Bank shall have the right to accept such higher bid. upon confirmation of the sale by the Bank, the purchaser will be required to pay  $deposit of 25\% (Twenty-Five \, Percent) \, of the \, sale \, price, \, after \, adjusting \, the \, earnest \, money \, deposit \, immediately \, with \, the \, undersigned.$ 5. The request for extension of time may be allowed by the Bank at its sole discretion subject to such terms and conditions as may be

deemed fit and proper by him. The balance amount of the purchase price shall be paid by the purchaser to the Bank on or before the fifteenth day after confirmation of the sale of the Property or such extended period as may be agreed upon in writing by the parties. Ir default of payment of entire consideration within the stipulated time, the Bank shall be at liberty to forfeit the EMD and/or any othe payment made by the purchaser and proceed with re-auction of the Property. The defaulting purchaser shall forfeit all claims to the Property or to any part of the sum for which it may be subsequently sold.

All payments shall be made by the purchaser by means of the Demand Draft/Pay Order favoring "Deutsche Bank AG"

On receipt of the sale price in full, the Bank shall issue a Sale Certificate in favour of the Purchaser/his nominee and would handover the ossession of the Property to the purchaser.

8. The said Immovable Property described in the Schedule herein above shall remain and be at the sole risk of the Purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents, and other risk from the date of the Confirmation of the sale by the undersigned Authorised Officer. The Purchaser shall not be entitled to annul the sale on any ground whatsoever. 9. The Demand Draft/Pay Order deposited towards the EMD shall be returned to the unsuccessful bidders.

10. For all purposes, sale of the said property is strictly on "as is where basis what is". To the best of the knowledge and information of the Authorised officer of the Bank, no other encumbrances exist on the property.

11. All expenses relating to Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other charges in respect of the Property shall be borne by the purchaser. All outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes, cess or any othe dues including over dues in respect of the Property shall be paid by the successful purchaser.

12. The Bank is not bound to accept the highest offer or any or all offers, and the Bank reserves its right to reject any or all bid(s) withou assigning any reasons

13. No person other than the bidders themselves or their duly authorised representative shall be allowed to participate in the sal proceedings.

14. In case all the dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank are tendered by the above-named Borrower a any time before the date fixed for sale of the property under Sec 13(8) of the Act, then the Property will not be sold, and all the bids received from the prospective bidders shall be returned to them without any liability/claim against the Bank.

This Notice is also notice to the abovesaid Borrower under Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Sd/- Diana Nadar

Authorized Officer Deutsche Bank Add Authorized Officer Deutsche Bank Add Contact Numbers: 022 7180 3167/3727/3077/3479, 09819246246, 09820066613,9821600029 Place: Mumbai **Dated:** 09 June 2023

**BUSINESS COMBINE LIMITED** CIN: U22110MH1957PLC010968

Registered Office: Mithila Bungalow, Behind Gandhinagar Printing Press Upnagar, Takli Road Nashik 422006 Maharashtra, India Phone: 9821039880 Email: arati@westfeldon.com

NOTICE OF REDUCITON OF PREFERENCE SHARE CAPITAL (C.P No. CP/157(MB)/2021 under Section 66 of the Companies Act, 2013 The Honorable National Company Law Tribunal NCLT Mumbai Bench vide Its Order dated May 16, 2023 has approved the Scheme of "Reduction o Share Capital" of the Company by approving the Minutes set forth herein

"The Issued, subscribed and paid up capital of Business Combine Limited is henceforth Rs. 52.50.000/- (Fifty two lakhs fifty thousand) divided into 50,000 (Fifty Thousand) Equity Shares of Rs. 100/- each, 2500 (Two thousand five hundred) 14% Redeemable Cumulative Preference Shares of Rs. 100/- each. At the date of registration of this minute, 50,000 (Fifty Thousand) Equity Shares of Rs. 100/- each, 2500 (Two thousand five hundred) 14% Redeemable Cumulative Preference Shares of Rs. 100/ each have been issued and are deemed to be fully paid up.'

This advertisement is being published as per the directions of the NCLT, in its Order dated May 16, 2023.

Further, the certified copy of the said Order was filed by the Company wit the Registrar of Companies, Mumbai, Maharashtra on June 5, 2023. For Business Combine Limited

Place: Mumbai Date June 6, 2023

> T **TATA**

Arati Sanjaya Saran

(Director)

## TATA CHEMICALS LIMITED

Corporate Identity Number: L24239MH1939PLC002893 Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001 Tel. No.: +91 22 6665 8282

(For the attention of the Equity Shareholders of the Company) Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ('IEPF') Demat Account

his Notice is hereby given to shareholders of the Company pursuant to th provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, ransfer and Refund) Rules, 2016 ('the Rules'), as amended from time to time

The Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remain unpaid or unclaimed for seven consecutive years or more, to the Demat Account of the IEPF Authority, However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to IEPF Demat Account

As provided under the Rules, the Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF Authority.

he Company has also uploaded complete details of the concerne shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF Demat Account on its website at <a href="https://www.tatachemicals.com/UnclaimedDividends.htm">https://www.tatachemicals.com/UnclaimedDividends.htm</a>. The concerned shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred to IEPF Demat Account. Shareholders may further note that the details of the concerned shareholders as uploaded by the Company on its website shall be deemed as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company / Corporate Action for the purpose of transfer of shares to IEPF Demat Account pursuant to the Rules.

Shareholders can claim their unclaimed dividend by writing to the Company Registrar and Transfer Agent (RTA) of the Company viz. TSR Consultants Private Limited by providing Investor Service Request Form ISR - 1, Form ISR 2, Form No. SH 13 (Nomination Form) and Form ISR-3 (Opt out of Nomination) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating the name of Account holder in case of physical securities. The Investor Request Forms are available at the website of our RTA at: website https://www.tcplindia.co.in > Investor Services→ Downloads→ Forms→ Formats for KYC. Copy of the Client Master List is to be submitted in case of securities in electronic form. Payment will be made to the Bank Account registered against the demat account Please note that the last day for claiming the dividends is September 10, 2023 In case the dividends are not claimed by the said date, the Company would nitiate necessary action for transfer of unclaimed dividends and shares held by the concerned shareholders in favour of the IEPF Authority without any further notice, in accordance with the Rules, as under:

For shares held in physical form - New share certificate(s) in lieu of the original share certificate(s) will be issued and transferred in favour of the IEPF Authority on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of the shareholder(s) will be deemed cancelled and non-negotiable

For shares held in demat form - The Company shall inform the Depositories to execute the corporate action and debit the shares lying in the demat account of the shareholder(s) and transfer such shares i favour of the IEPF Authority

As per SEBI norms outstanding payments will be credited directly to the bank account if the folio is KYC Compliant. Payment can be made to shareholders holding shares in physical form if the folio is KYC compliant.

he concerned shareholder(s) are further informed that all future benefit arising on such shares would also be transferred to the IEPF Authority

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF Authority pursuant to the said Rules.

The Shareholder(s) may note that in the event of transfer of their unclaimed dividends and shares to the IEPF Demat Account (including all benefits accruing on such shares, if any), the concerned shareholder(s) are entitled to claim the same from the IEPF Authority by submitting an online application in the prescribed e-Form IEPF-5, available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed (as per the specimer signature recorded with the Company) to the Company at its Registered Office along with the requisite documents enumerated in e-Form IEPF-5. The link to e-Form IEPF-5 is available on the website of the Company at https://www.tatachemicals.com/html/Investors/unclaimed-dividends.html.

In case the shareholders have any queries or require any assistance on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at TSR Consultants Private Limited, Unit: Tata Chemicals Limited, C-101 est Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai 400 083, Tel.: +91 81081 18484, Fax: +91 22 6656 8494, Email: <a href="mailto:csg-unit@tcplindia.co.in">csg-unit@tcplindia.co.in</a>, Website: www.tcplindia.co.in.

For Tata Chemicals Limited Sd/

Place: Mumbai Date: June 8, 2023

Raiiv Chandai Chief General Counsel & Company Secretary (Nodal Officer)



## THE HONGKONG AND SHANGHAI BANKING CORPORATION LTD.

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 r/w Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) that the below described immovable property, mortgaged with THE HONGKONG AND SHANGHAI BANKING CORPORATION LTD., the physical possession of which has been taken by the Authorized Officer of THE HONGKONG AND SHANGHAI BANKING

The said E-Auction is for the recovery of Rupee. 10,832,571.28/-due as on 5th June 2023 to THE HONGKONG AND SHANGHAI BANKING CORPORATION LTD. from Mrs. Priya Sameer Holkar, Ms. Vaishali Vasant Holkar and Mr. Vasant R. Holkar.

CORPORATION LTD, will be sold by way of an E-Auction, on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis, on 11th July 2023.

Name of the Borrowers.	Description of Property	Reserve Price	EMD (10% of Reserve Price)
Mrs. Priya Sameer Holkar Ms. Vaishali Vasant Holkar Mr. Vasant R. Holkar	905, 9TH FLR, HARI KUNJ SINDHI SOCIETY, NEAR CRYSTAL BUILDING, GAIKAR LAYOUT, HEMUKALANI MARG, SINDHI COLONY, CHEMBUR MUMBAI 400 071.	Rupees. 2,22,60,000/- (Rupees Two Crore Twenty-Two Iac Sixty Thousand Only)	Rupees.22,26,000/- (Rupees Twenty-Two Lac Twenty-Six Thousand Only) EMD date and time: On or before 3 pm of 5thJuly 2023 Account Detail: A/C Number 010 909968 042 Beneficiary Name - E-Auction EMD Suspense account number IFSC Code: HSBC0400002
Inspection Date & time	23rd June 2023 and Time: 11:00 am till 1:00 pm		

Notice is hereby given that the said property shall be sold by e-auction and bidding shall take place through "Online Electronic Bidding" through the website https:// www.bankeauctions.com (E Auction house website) on (5th July 2023). The detailed terms and conditions of sale are available on the E Auction house website (www.bankeauctions.com)/ HSBC website (www.hsbc.co.in)

The property will be sold on an "As is where is" "As is what is" and "Whatever there is" condition. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Bank. The intending bidders are required to do their own due diligence. The Authorized Officer has the absolute right to accept or reject any bid or adjourn/postpone the sale without assigning any reason thereof.

For any details, support, help regarding the procedure of online biding by way of the-auction, prospective bidders may contact: Mr. Vinod Chauhan, Mobile No. 9813887931, Email Id :delhi@c1india.com

Date: 9th June 2023

Place: Mumbai

**Authorised Officer** 

PHYSICAL POSSESSION NOTICE

Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited. Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.) Name of the Description of Property/ Date of Physical Possession Borrower/ Loan Branch Account Numbe Dhamraj Parshram Patil And Kalpana Dhamraj Patil/Nagar, Chalisgaon, Chalisgaon- 424101/ Chalisgaon March 29, 2014 Kalpana Dhamraj Patil/ LBCLS00000673689

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : June 09, 2023 Authorized Officer Place : Chalisgaon ICICI Bank Limited

June-06-2023



_	Municipos					
	E-Tender Notice					
Department	::	Hydraulic Engineer/ Dy. Hydraulic E (Maintenance)	ngineer			
Section	:	Assistant Engineer (Maintenance) Water Works Eastern Suburbs-1				
Bid No	:	7200053892				
Subject	:	"Supply of high volume submersible pudiesel engine I driven hydraulic power garage section under AE (M) WWES-I'	pack for			
Bid Start Date & T	ime :	09/06/2023 from 11:00 AM				
Bid End Date & Ti	me :	20/06/2023 till 04:00 PM				
Website	:	http://portal.mcgm.gov.in				
Contact Person:-	<u> </u>					
a Name	:	Shri T. R. Humbe, A.E (M) W.W.E.SI				
b Telephone : 022-25153249/50						
c Mobile No. :		9930260410				
d E-mail Id	:	aewwmes.he@mcgm.gov. in				

PRO/669/ADV/2023-24

**Executive Engineer** (Head work) Water Works

Sd/-

2,44,760.00/-

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap



#### **BOMBAY OXYGEN INVESTMENTS LIMITED**

CIN: L65100MH1960PLC011835

22/B, Mittal Tower, 210, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel.: +91-22-66107503-08, Email id:- contact@bomoxy.com | Website: - www.bomoxy.com

NOTICE OF THE 62ND ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Sixty Second (62nd) Annual General Meeting ('AGM') of the Members

of Bombay Oxygen Investments Limited ('Company') will be held on Tuesday, 4th July, 2023 at 12.00 P.M. through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') facility to transact the business set out in the Notice of the 62nd AGM dated 23rd May, 2023. In accordance with the General Circular Nos. 14/ 2020, 17/ 2020, 20/ 2020, 02/2021, 19/2021,

21/2021, 2/2022 and 10/2022 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January 2021, 8th December, 2021, 14th December, 2021, 5th May, 2022 and 28th December, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA'), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') (hereinafter collectively referred to as 'Circulars'), the AGM of the Company will be held through VC/ OAVM. In compliance with the Circulars, Notice of the 62nd AGM along with the Annual Report for the

Financial Year 2022-23, has been sent only through the electronic mode on Thursday 8th June, 2023 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar & Share Transfer Agent, TSR Consultants Private Limited ('TSR') and Depositories. The Notice of the 62nd AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 are available on the Company's website at www.bomoxy.com, website of BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of Link Intime India Private Limited ("LIIPL") at https://instavote.linkintime.co.in. The Company has engaged LIIPL for providing facility for voting through remote e-voting, for participation in the AGM through VC/ OAVM and e-voting during the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India:

- a) The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolutions set out in the Notice of the 62nd AGM dated 23rd May, 2023.
- Day, Date and time of commencement of remote e-voting: Saturday, 1st July, 2023 Day, Date and Time of ending of remote e-voting

at 9.00 a.m. : Monday, 3rd July, 2023

at 5:00 p.m.

Tuesday, 27th June, 2023 Any person who acquires the shares of the Company and becomes a member of the Company

- after the dispatch of AGM Notice and holds shares as on the Cut-off Date i.e. Tuesday, 27th June, 2023 may obtain the login-id and password for e-Voting by sending a request at enotices@linkintime.co.in. However, if he/she is already registered with LIIPL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only. The Members who will be attending the AGM through VC/ OAVM and who have not cast their vote
- through remote e-voting shall be able to exercise their voting rights through the e-voting system The Members are requested to note that :

be entitled to vote.

- The Remote e-voting module shall be disabled by LIIPL for voting after 5.00 p.m. on Monday, 3rd July, 2023. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the
- AGM but shall NOT be entitled to cast their vote again; and Members holding shares in physical or in dematerialized form as on 27th June, 2023, shall
- Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the 62nd AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for the Members holding the shares in dematerialized mode, physical mode and for the members who have not registered their e-mail addresses has been provided in the

Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/ OAVM are also provided

in the Notice of the AGM. Members holding shares in the physical mode and who have not registered their e-mail addresses with the Company/ TSR/ Depositories are requested to register their e-mail addresses as per the process detailed on https://www.tcplindia.co.in/kyc-download.html and proceed accordingly. Members holding shares in the demat mode are requested to register/ update their e-mail addresses with the respective

Depository Participant. In case of any queries relating to e-voting, please refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under the Help section or

send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 - 4918 6000. Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL/ CDSL:

Login type Helpdesk details Individual Shareholders Members facing any technical issue in login can contact NSDL holding securities in demat helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at mode with NSDL 022-4886 7000 or 022-2499 7000 Individual Shareholders Members facing any technical issue in login can contact CDSL holding securities in demat helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 22 55 33 mode with CDSL

The Company has appointed SCP & Co., Practicing Company Secretaries (Membership No. ACS 44893) as the Scrutinizer to scrutinize the voting during the AGM and remote e-voting process in a fair and transparent manner. Notice is also hereby given that pursuant to the Section 91 of the Companies Act. 2013 and the Rules

framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday 28th June, 2023 to Tuesday, 4th July, 2023 (both days inclusive)

for the purpose of the 62nd AGM and for the payment of the Dividend of Rs.15/- on the Equity Shares of the Company for the year ended 31st March, 2023. The dividend, if approved by the Members, will be paid subject to the deduction of tax at source, on or after Friday, 7th July, 2023 to those members whose names stand on the Register of Members of the Company on the Cut-off Date i.e. Tuesday, 27th June, 2023. The results of the e-voting / voting at AGM shall be declared on or before 5th July, 2023. The results

declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company at

www.bomoxy.com, website of LIIPL at https://instavote.linkintime.co.in and communicated to the BSE Limited where the Company's shares are listed. For Bombay Oxygen Investments Limited

Sangeeta Rohit Naik Company Secretary

Place: Mumbai Date: 8th June, 2023

#### जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

कॉर्पोरेट कार्यालय/मुख्य कार्यालयः जीआयसीएचएफएल, नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, ६ वा मजला, जे. टी. रोड, ॲस्टोरिया हॉटेल पुढे, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०.दू. : (०२२) ४३०४१९०० ईमेल : corporate@gichf.com वेबसाईट : www.gichfindia.com बोईसर शाखा : २३५, दुसरा मजला, हार्मनी प्लाझा, एसबीआय समोर, तारापूर रोड, बोईसर (प) ४०१५०१.

दू.: ०२५२५-२६६८०३/२६७०१०, ईमेल : boisar@gichfindia.com, संपर्क तपशील : सिद्धार्थ मिश्रा - ८५८२८ ८२५३०

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) व ९ (१) ला परंतुकांसह सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस् ॲक्ट. २००२ अन्वये स्थावर मनांच्या विकी साठी विकी सचना.

धनको असलेल्या जीआयसीएचएफएल च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कब्जात घेतलेल्या (रकाना क्र. सी मध्ये वर्णन केल्याप्रमाणे) रकाना क्र. बी मध्ये वर्णन केलेल्या खालील स्थावर मिळकती, 'ई' रकान्यात वर्णन केलेल्या जीआयसीएचएफएल च्या एकूण थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी २३.०६.२०२३ रोजी किंवा त्यानंतर ''जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' विकल्या जातील. सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) व ९ (१) अन्वये कर्जदार आणि सह-कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यांत येते

$\  \ $	अ. —	कर्ज फाईल क्र./ कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदार यांचे नाव	मिळकतीचा पत्ता	कब्जाचे	राखीव किंमत	एकूण थकबाकी (तारण कर्ज) (सर्व खर्च समाविष्टीत)	ज्ञात असलेले भार/ कोर्ट केस
Ш	क्र.	सह-कजदार/ हमादार याच नाव (ए)		स्वरुप		(सव खच समाविष्टात) (ई)	भार/ काट कस असल्यास
l		(5)	(बी)	(सी)	(डी)	(4)	(एफ)
l	?	एमएच०६३०६००००१९२	गट क्र: १७५ हि क्र. ५ ६, इमारत नाव: साई समर्थ अपार्टमेंट इमा २, हाऊस	प्रत्यक्ष	₹.	₹.	ज्ञात नाही
Ш			क्र: ३०२ विंग ए, मजला क्र.: तिसरा, प्लॉट क्र: १७५, स्ट्रीट नाव:	कब्जा	१८,००,०००/-	२६,५६,४६८/-	
Ш		कल्पिता योगेश पवार (सह-कर्जदार)	मानवेलपाडा रोड, लॅण्डमार्ज: ब्रम्हा कॉम्प्लेक्स जवळ, गाव: विरार पूर्व,				
Ш			ठिकाण: विरार पूर्व, तालुका: वसई, राज्य: महाराष्ट्र ४०१३०५.				

दिनांक: ०९.०६.२०२३

## शुध्दिपत्र

## **O**ICICI Bank

क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड नं. १, प्लॉट नं. बी३ वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४

सदर आयसीआयसीआय बँक लि. कडिल कर्जदाराचे नाव अलका रविंद्र सपकाळे मधील तुमचे वरील नमुद गृह खाते क्र. **एलबीजेएलएन००००५३९९२४६** करिता दिनांक **२३ सप्टेंबर, २०२१** रोजीच्या शिर्षक सरफैसी १३(२) सूचनेच्या (यानंतर ''सदर सूचना'' असा उल्लेख) संदर्भासह आहे. आम्ही नमुद करू इच्छितो की, अनवधानाने आणि अजाणतेपणे मिळकतीचा पत्ता हा प्लॉट क्र. ३२ सीटीएस क्र. २७१३/३० चा दक्षिण बाजुचा भाग, शिवाजी नगर, जळगाव बाजार, जळगाव, कलेक्टर सर्व्हे क्र. २७१३/३०, तालुका-पंचायत समिती, जिल्हा जळगाव जळगाव–४२५००१ च्या ऐवजी सीटीएस क्र. २७१३/३० चा दक्षिण बाजुचा भाग, शिवाजी नगर, जळगाव बाजार, जळगाव, कलेक्टर सर्व्हे क्र. २७१३/३०, जळगाव-४२५००१ असे चुकुन नमुद करण्यात आला होते. त्यामुळे तुम्हाला कृपया प्लॉट क्र. ३२, सीटीएस क्र. २७१३/३० चा दक्षिण बाजुचा भाग, शिवाजी नगर, जळगाव बाजार, जळगाव, कलेक्टर सर्व्हे क्र २७१३/३०, तालुका-पंचायत समिती, जिल्हा जळगाव, जळगाव-४२५००१ असे वाचण्याची विनंती करण्यात येत आहे

सदर सरफैसी १३(२) मध्ये नमूद इतर सर्व तपशिलात कोणताही बदल नाही. आम्ही सदर संदर्भात तम्हाला झालेल्या गैरसोईबहुल मनापासन खेद व्यक्त करीत आहोत.

प्राधिकृत अधिकारी दिनांक: ०९ जून, २०२३ तिकाणः जलगाव आयमीआयमीआय बँक लिमिटेड



७४, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई ४००७०३. संपर्क क्र. ०२२ २७८९५७६६ इंमेल: bm0627@unionbankofindia.com

#### परिशिष्ट IV कञ्जा सूचना [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता**, युनियन बँक ऑफ इंडिया, वाशी शाखा** (०६२७१) चे प्राधिकृ अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समें ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०७/०४/२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. सय्यद सलिम अमिन** यांना सदर सूचनेत नमूद रक्कम **रु** ५१.४९.२१९.६२/- (रूपये एकावन्न लाख एकोणपन्नास हजार दोनशे एकोणीस आणि बासष्ट मात्र) दि. ३१.०५.२०२३ आणि त्यावरील व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० **दिवसांत** करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेल सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना/तिला सदर प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **०५ जुन, २०२३** रोजीस घेतला.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडिया, **वाशी शाखा** च्या रक्कम रु. ५१,४९,२१९.६२/ - (रूपये एकावन्न लाख एकोणपन्नास हजार दोनशे एकोणीस आणि बासष्ट मात्र) ३१.०५.२०२३ रोजीस च्या भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्य संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात

#### तारण मत्तेचे वर्णन:

फ्लॅट क्र. जी-१२०३, १२वा मजला, विंग के, कासा ॲड्रियाना, तळोजा बायपास रोड, खोणी गाव, ठाणे ४२१३०१.

दिनांक : ०५.०६.२०२३ ठिकाण : वाशी

यनियन बँक ऑफ इंडिया

वाशी शाखा. पर्सिपोलिस बिल्डिंग, प्लॉट क्र.

## आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी

कृत कार्यालय : इंडियन रेयन कंपाउंड, वेरावळ, गुजरात -३६२२६६ घोडबंदर रोड, ठाणे - ४००६०१ (एमएच)

#### परिशिष्ट IV (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) पहा) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात खाली नमुद केलेली थकबाकी चुकती करण्यासाठी विनिर्दिष्ट केलेल्या तारखेस खालीलप्रमाणे नमुद केलेल्या कर्जदारांना बोलविण्यासाठी मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून नमुद केलेल्या संबंधित तारखेस गहाण मिळकतीचा **कब्जा** घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी नमुद केलेल्या मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा व्याजासह नमुद रकमेकरिता **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** च्या प्रभाराच्या अधिन राहील

तारण मत्तीच्या विमोचनाकरिता, उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्ट च्या कलम १३च्या उप-कलम (८) अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

१. कर्जदाराचे नाव: प्रकाश दलीपराम चान्याल व रुपा प्रकाश चान्याल

थकबाकी: रु. १०,२९,७६८/- (रुपये दहा लाख एकोणत्तीस हजार सातशे अड्सष्ट मात्र) कब्जाची तारीख: ०७-०६-२०२३ मागणी सूचना दिनांक: १२-०५-२०२३

स्थावर मिळकतीचे वर्णन वांगणी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, १ला मजला, फ्लॅट क्र.१०३, पाषाणे गाव रोड, ध्रुव रेसिडेन्सी एनएक्स विंग बी, दीप ज्योती

सीटीजवळ, वाकास बी ओ रायगड, महाराष्ट्र, भारत-४९०९०९ येथे स्थित संलग्नीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग

२. कर्जदाराचे नाव: राहल विजय तेली. वैशाली विजय तेली. विजय केशव तेली

थकबाकी: रु. १५,५८,१४४/ - (रुपये पंधरा लाख अठठावन्न हजार एकशे चवेचाळीस मात्र) मागणी सुचना दिनांक: १९-०५-२०२२ कब्जाची तारीख: ०७-०६-२०२३

स्थावर मिळकतीचे वर्णन गाव नेरळ, तालु कर्जत, जिल्हा रायगड येथे स्थित असलेले आणि वसलेले जूना सर्वे क्र. ९/ए, हिस्सा क्र.१/१, नवीन सर्वे क्र.९/१/ए१ मोजमापीत क्षेत्र ७५० चौ.मी., जूना सर्वे क्र. ९ए, १ हिस्सा क्र.२, नवीन सर्वे क्र.९, हिस्सा क्र.२ मोजमापीत १४७० चौ.मी., सर्वे क्र. ९ हिस्सा क्र.३ मोजमापीत क्षेत्र ५० चौ.मी., सर्वे क्र. ४, हिस्सा क्र.१४, मोजमापीत ३०३ चौ.मी. धारक जिमनीवरील अमन कॉम्पलेक्स अशा ज्ञात इमारतीमधील फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, विंग सी, मोजमापीत ७५० चौ.फु. चे सर्व ते भाग आणि विभाग. आणि सीमाबद्ध: पूर्व: प्लॉट क्र.५, उत्तर: ६.०९६ एम रुंद रोड, पश्चिम: प्लॉट क्र.३, दक्षिण: ६.०९६ एम रुंद रोड.

३. कर्जदाराचे नाव: कविता दिनकर कांबळे, दिनकर विठ्ठल कांबळे,

थकबाकी: रु. १४,१८,२५१/- (रुपये चौदा लाख अठरा हजार दोनशे एकावन्न मात्र) मागणी सूचना दिनांक: १९-०५-२०२२

कब्जाची तारीख: ०७-०६-२०२३ स्थावर मिळकतीचे वर्णन

वसर्ड विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील आणि नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हा पालघर मधील गाव जुचंद्र, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे स्थित असलेले आणि वसलेले जूना सर्वे क्र. २९९, नवीन सर्वे क्र. ३५९, हिस्सा क्र.४/ए, ४/बी, ६, ३ (भाग) धारक जमिनीच्या लेआऊटमधील बांधकामीत नक्षत्र ग्रीन्स अशा ज्ञात इमारत क्र.७ मधील १२व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १२०६. मोजमापीत ३०.३८ चौ.मी. (चटई क्षेत्र) आणि जोडून बाल्कनी चटई क्षेत्र २.९७ चौ.मी. चे सर्व ते भाग आणि विभाग.आणि सीमाबद्ध: उत्तर: सर्वे क्र. ३५२/२, दक्षिण: सर्वे क्र. ३५० पूर्व: सर्वे नोंद.क्षेत्र , पश्चिम: ४० मेट डी पी रोड.

दिनांक : ०७.०६.२०२३ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि. युनिट २०३ आणि २०४, २ रा मजला, ''ए'' विंग, नवभारत इस्टेट, झकारिया बंदर रोड, शिवडी (पश्चिम), मुंबई-४०० ०१५ महाराष्ट्र, सीआयएन क्र.: यु६५९२२एमएच२००५पीएलसी२७२५०१

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार वास्तू हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **१७-फेब्रु-२३** रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री/सौ. रोशन अली मनिहा (अर्जदार), श्री/सौ. जन्नतुनिशा मनिहार, (सह-अर्जदार), श्री/सौ. अनवर अली (सह-अर्जदार), श्री/सौ. मेहबूब आलम मनिहार (हमीदार), श्री/सौ. रिजवान **अब्दल (हमीदार)** यांस कर्ज खाते क्र. एचएल०००००००२४२०० धारक मागणी सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. १६६१०१९/ - (रुपये सोळा लाख एकसष्ट हजार एकोणवीस मात्र) १६-फेब्रु-२३ रोजीस सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार असलेले प्राधिकृत अधिकारी यांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ९ अन्वये **०६-जून-२३** रोजी घेतला आहे.

विशेषत: वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **वास्तू** हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (विरार शाखा) यांस रक्कम रु. १६६१०१९/- (रुपये सोळा **लाख एकसष्ट हजार एकोणवीस मात्र)**अधिक त्यावरील व्याज, परिव्यय इ. यासाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन गोखिवरे तालुका वसई जिल्हा पालघर वसई विरार पालघर महाराष्ट्र ४०१२०८



**पुष्पकुंज सांताक्रुझ पूर्व शाखा:** पुष्प कुंज, नेहरु रोड, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०००५५, महाराष्ट्र <sup>६</sup>फोन क्र. +९१ २२-२६१२ ७९४२/१६१८ २७३४**. ईमेल:** sane

#### जोडपत्र IV कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

**ज्याअर्थी,** निम्नस्वाक्षरीकारांनी **बँक ऑफ इंडिया, सांताक्रुझ पूर्व शाखेचे** प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ . सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० **दिवसात ३१.०३.२०२३ रोजीस रु. ५०,७४,२३३.७०** (रु. पंत्रास <mark>लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे तेहेतीस आणि पैसे सत्तर मात्र)</mark> आणि तुमच्याद्वारे प्रदानाच्या तारखेपर्यंत मासिक आधारे व्याज अधिक ३१.०३.२०२३ पर्यंत न लावलेले व्याज आणि त्यावरील इतर प्रभार अशी सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी **कर्जदार/सहकर्जदार श्री.** आमीर मोहम्मद फकी (मयत) आणि सौ. द्रिया आमीर फकी यांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक ०३.०४.२०२३ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. कर्जदार/सहकर्जदार यांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणून **कर्जदार/सहकर्जदार** आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ०७ जून, २०२३ रोजी सदर ॲक्टच्या **कलम १३ च्या पोटकलम (४)** सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदर मिळकतीसह व्यवहार करु नये आणि सदर मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा ३१.०३.२०२३ रोजीस रु. ५०,७४,२३३.७० (रु. पंन्नास लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे <mark>तेहेतीस आणि पैसे सत्तर मात्र)</mark> आणि त्यावरील व्याज या रकमेकरिता **बँक ऑफ बडोदा, सांताक्रुझ पूर्व शाखेच्या** प्रभाराच्या अधीन राहील.

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

गहाण मिळकत फ्लॅट क्र. १००५, १०वा मजला, ए.जी. पार्क, ए-विंग, प्रभात कॉलनी रोड, रेल्वे कॉटेज गेट/कार्टर्स समोर, सांताकुज (पू.), मुंबई- ४०००५५.

सही/-**दिनांक :** ०७.०६.२०२३ प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

ठिकाण : मुंबई

## TATA

#### **TATA CHEMICALS LIMITED** कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर : एल२४२३९एमएच१९३९पीएलसी००२८९३

नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१ फोन क्र. : +९१ २२ ६६६५ ८२८२

ईमेल : investors@tatachemicals.com, वेबसाईट : www.tatachemicals.com

सूचना (कंपनीच्या समभागधारकांच्या लक्ष वेधण्याकरिता)

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड इन्व्हेस्टर फंड (आयईपीएफ) डिमॅट खात्यामध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतर

ही सूचना कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १२४(६) सहवाचता वेळोवेळी सुधारित केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटींग. ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स २०१६ (''रुल्स'') अनुसार देण्यात येत आहे.

सदर अधिनियम आणि रुल्समध्ये इतर बाबींसह आयईपीएफ ॲथॉरिटीच्या डिमॅट खात्यामध्ये सात क्रमवार वर्षे किंवा अधिक करिता रोख न केलेल्या किंवा दावारहित लाभांशाच्या संदर्भातील शेअर्सचे हस्तांतर आणि आयईपीएफकडे रोख न केलेल्या किंवा दावारहित लाभांशाच्या हस्तांतरणासाठी तरतटीचा समावेश आहे. तथापि जेथे दिपॉदिएरी ॲक्ट १९९६ च्या तरतटींच्या अंतर्गत असे शेअर्स तारण किंवा जंगमगहाण आहेत किंवा लाभांशाचे प्रदान आणि अशा शेअर्सच्या हस्तांतरणासाठी न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा वैधानिक प्राधिकरणाचा विनिर्दिष्ट आदेश आहे तेथे कंपनी असे शेअर्स आयईपीएफ डिमॅट खात्यामध्ये हस्तांतरण करणार नाही.

सदर रुल्स अंतर्गत आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित होण्यास ज्यांचे शेअर्स पात्र ठरलेत अशा संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर कंपनीने वैयक्तिक पत्र पाठवले आहे. https://www.tatachemicals.com/ UnclaimedDividends.htm वर आयईपीएफ डिमेंट खात्यामध्ये ज्याचे शेअसं हस्तांतरणासाठी नियत आहेत आणि सात क्रमवार वर्षाकरिता ज्यांचा लाभांश दावारहित राहिलेला आहे अशा संबंधित भागधारकांचा संपूर्ण तपशील अपलोड केला आहे. संबंधित भागधारकांना आयईपीएफ डिमॅट खात्यामध्ये हस्तांतरित होण्याचा संभव असलेल्या शेअर्सचा तपशील पडताळणी करण्याची विनंती करण्यात येत आहे. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेला संबंधित भागधारकांचा तपशील हा नियमानुसार आयईपीएफ डिमॅट खात्यामध्ये शेअर्स हस्तांतर करण्यासाठी कंपनीद्वारे नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करणे/कॉर्पोरेट ॲक्शनच्या संदर्भात कंपनीद्वारे नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्याच्या संदर्भात पुरेशी सूचना मानण्यात यावी.

भागधारक प्रत्यक्ष सिक्युरिटीज च्या बाबतीत खातेधारकाचा नाव नमूद केलेले मूळ रह केलेले चेक समाविष्टित पुष्ठ्यर्थ दस्तावेजासह त्यामधील नमूद सूचनेनुसार रितसर भरलेले इन्व्हेस्टर सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म आयएसआर-१, फॉर्म आयएसआर-२, फॉर्म क्र. एसएच १३ (नामनिर्देशन फॉर्म) आणि फार्म आयएसआर-३ (नानिर्देशन मधून मागे घेणे) देऊन कंपनी कंपनीचा रजिस्टर ॲण्ड ट्रान्स्फर एजेंट (आरटीए), म्हणजेच टीएसआर कंसल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड येथे लिहन त्यांचे दावारहित लाभाशाच्या दावा करू शकतात. इन्व्हेस्टर सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्मस् आमचे आरटीएचा वेबसाईट वर उपलब्ध आहे, येथे : https://www.tcplindia.co.in 🛨 इन्व्हेस्टर सर्व्हिसेस 🗲 डॉऊनलोड फॉर्मस 🗲 केवायसी करिता फॉरमॅटस. इलेक्टॉनिक स्वरूपात असलेले सिक्यरिटीज च्या बाबतीत क्लायंट मास्टर लिस्ट ची प्रती सादर करायचा आहे. देय डीमॅट खाते सापेक्ष नोंदणी झालेली बँक खाते मध्ये केला जाईल. कृपया नोंद घ्यावी की, १० सप्टेंबर, २०२३ हे लाभांशांच्या दाव्याकरीता अंतिम दिनांक आहे. जर सदर तारखेपर्यंत लाभांशाचा दावा न केला गेल्यास कंपनी पुढील कोणतीही सूचना न देता आयर्डपीएफ ॲथॉरिटीच्या नावे संबंधित भागधारकांचे शेअर्स आणि दावारहित लाभांश हस्तांतर करण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही सुरू करेल.

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेल्यांच्यासाठी - मूळ शेअर प्रमाणपत्राच्या ऐवजी नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करेल आणि आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यावर आयर्डपीएफ ॲथॉरिटीच्या नावे हस्तांतरित करेल मळ शेअर प्रमाणपत्र जे भागधारकांच्या नावे नोंदणीकृत हे ते रद्द आणि अपराक्राम्य मानण्यात येईल.

डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेल्यांच्यासाठी - कंपनी डिपॉझिटरीजना कॉर्पोरेट ॲक्शन करण्यास व भागधारकांच्या डिमॅट खात्यात पडून असलेले शेअर्स वजा करून आयईपीएफ ऑथॉरिटीच्या नावे असे शेअर्स हस्तांतरित करण्यास सांगेल.

नेबी सर्क्युलर्स नसार जर फोलिओ केवायसी अनुपालनात असल्यास तर थकीत देय बँक खाते. मध्ये थेट जमा केला जाईल. प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेले भागधारकांचा देय फक्त केवायसी अनुपालन झाला असेल तरच दिला जाईल. संबंधित शेअरधारकांना पढे कळविण्यात येते की अशा समभागावर उदभवणारा सर्व

भविष्यातील फायदा आईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर केला जाईल. कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ कडे हस्तांतरित शेअर्स आणि

दावारहित लाभांशाच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही.

भागधारकांने नोंद घ्यावी की, आयईपीएफ डीमॅट खातेमध्ये त्यांचा दावारहित लाभांश आणि शेअर्स (अशा शेअर्सवर उपार्जित सर्व फायदे, काही असल्यास, समाविष्टित) हस्तांतर केल्यानंतरही संबंधित भागधारक वेबसाईट www.iepf.gov.in वर उपलब्ध विहित ई-प्रपत्र आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून आणि ई-प्रपत्र आयइपीएफ-५ मध्ये आवश्यक दस्तावेजांसह तिच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनीला रितसर सही केलेली (कंपनीकडे नोंदणीकृत नमुना स्वाक्षरीनुसार) त्याची प्रत पाठवून आयईपीएफ ॲथॉरिटीकडून त्याचा दावा करण्यासाठी हक्कदार आहेत. ई-प्रपत्र आयईपीएफ-५ ची लिंक कंपनीची वेबसाईट <u>https://www.tatachemicals.com/html/investors/unclaimed-divi-</u>

dends.htm. वर सुद्धा उपलब्ध आहे. भागधारकांना वरील बाबतीत कोणतीही चौकशी किंवा कोणतीही मदत हवी असल्यास ते कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट टीआरएस कन्सल्टंटस् प्रायव्हेट लिमिटेड, युनिट टाटा केमिकल्स लिमिटेड, सी-१०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई - ४०००८३, दू: +९१ ८१०८१ १८४९४, फॅक्स: +९१ २२ ६६५६ ८४९४, ईमेल : csg-unit@tcplindia.co.in, वेबसाईट : www.tcplindia.co.in. येथे संपर्क साध शकतात.

> टाटा केमिकल्स लिमिटेड करिता सही/-

राजीव चंदन

**Energy Limited** 

नोंदणीकृत कार्यालयः जेएसडब्ल्यू सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई-४०० ०५१ रूध्वनीः ०२२-४२८६ १०००, फॅक्सः ०२२-४२८६ ३०००, ईमेलः jswel.investor@jsw.in, वेबसाईटः www.jsw.

#### २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लागू तरतुदींचे पालन करुन आणि त्याखालील मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (एमसीए) जारी केलेल्या परिपत्रकांचे सहवाचिता सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ अंतर्गत जारी केलेल्या परिपत्रकांच्या संदर्भात आर्थिव वर्ष २०२२-२३ च्या एकात्मिक वार्षिक अहवालासह सभासदांना पाठवलेल्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी कंपनीची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ३० जून २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिजुअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आयोजित

सभासदांनी लक्षात घ्यावे की एजीएमची सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या संकेतस्थळावरील www.jsw.in/investors/energy/jsw-energy-financials annual-reports या लिंकवर अपलोड करण्यात आले आहे. स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळावर म्हणजे बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिय लेमिटेड www.nseindia.com वर आणि केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या (केफिनटेक) (रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट आणि ई-मतदान सुविधा प्रदान करण्यासाठी गुंतलेली एजन्सी)

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होण्याच्या सचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत अधिनियमाच्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्याच्या उद्देशाने. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमल उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना दूरस्थ ई-मतदान सुविधा पुरवत आहे. कंपनी एजीएममध्ये ई-व्होटिंगची सुविधा देखील प्रदान करत आहे. सदस्य एकतर दरस्थ ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये ई-मतदानाद्वारे मतदान करु शकतात. एखादा सदस्य दरस्थ ई-मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंतु त्याला एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. दरस्थ ई-मतदान/एजीएममध्ये ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केली आहे.

एजीएमची सूचना, एकात्मिक वार्षिक अहवाल २०२२-२३, दुरुस्त ई-मतदानासाठीच्या सूचन आणि ई-मतदानासाठी व व्हीसी/ओएव्हएमद्वारे एजीएममध्ये सामील होण्यासाठी लॉग-इन तपशील संबंधित एमसीए आणि सेबी परिपत्रकांनुसार केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीने ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी /डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले गेले आहेत. ज्या सभासदांनी त्यांच ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही, आणि त्यामुळे वरील तपशील त्यांना पाठवला जाऊ शकला नाही, त्यांना विनंती आहे की, ते मिळवण्यासाठी वर दिलेल्या लिंकवर उपलब्ध असलेल्या एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या तपशीलावर प्रक्रियेचे पालन करावे.

दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदानद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र सदस्यांसाठी कट–ऑफ तारीख शुक्रवार, २३ जून, २०२३ (कट–ऑफ तारीख) आहे. दूरस्थ ई–मतदान सुविधा भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवार, २७ जून, २०२३ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते गुरुवार २९ जून, २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे दुरस्थ ई-मतदानाला परवानगी दिली जाणार नाही आणि दुरस्थ ई-मतदान मॉड्युल उपरोक्त कालावधी संपल्यानंतर अक्षम केले जाईल

कोणतीही व्यक्ती जी एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑप तारखेनसार शेअर्स धारण करते, ती एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केलेल्या पध्दतीने युझर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. कोणत्याही व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवले गेले असेल तर ती दरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदानाची सुविधा घेण्यास पात्र असेल. दूरस्थ ई-मतदान / ई-मतदान संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारी असल्यास, सदस्य

https://evoting.kfintech.com चा संदर्भ घेऊ शकतात किंवा केफिनटेकच्या श्रीमती शीतल डोबा यांच्याशी ०४०-६७१६१५०० किंवा १८००-३०९-४००१ (टोल-फ्री) वर संपर्क साधू शकतात. किंवा einward.ris@kfintech.com वर लिह शकतात.

जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड करिता स्वाक्षरी/-

दिनांक : ८ जून, २०२३

asrec

(India) Limited

डिनेस्टी बिझनेस पार्क, युनिट क्र. ए-२१२, २ रा मजला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०००४९

मोनिका चोप्र

कंपनी सचिव

## ई-लिलावाकरिता जाहीर सूचना - स्थावर मिळकतीची विक्री

एसआरईसी (इंडिया) लि. ही कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी ही सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑ रहाजात्वार (संबंध) (त. वास्ता) जाताच्या, २२२ और प्रतास चाता चता ता क्षेत्रुच्याच्याच्या अन्य सामग्रीस्था आर्था प्राथमान्त्रिश्राल अंसेटस् ऑण्ड एम्फोर्सिय ऑफ् सिख्युरिटी इंटरेस्ट अंक्ट, २००२ (साफैसी अंक्ट, २००२) चाकतम ३ आंता रिखार्क् बैंक ऑफ इंडिया कडे नोंटणीकृत आहे, जिचे नोंटणीकृत कार्यालय आहे सॉलिटेअर कॉर्पीरेट पार्क, बिल्डिंग क्र. २, युनिट s. २०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजता, अधेरी-घाटकोपर लिंक रोड, अधेरी (पूर्व), मुंबई-२०००१३ येथे (यानार्क) 'एएसआरईसी'' असा उल्लेख) आणि मूळ धनको भारत को–ऑपरेटिव्ह बैंक (मुंबई) लि. सह निष्पादित दिनांक २५.०३.२०२१ रोजीच्या अभिहस्तांकन विलेखाच्या सुकृताद्वारे **मे. विन्याल प्लास्ट** (कर्जदार), **२. श्री. अश्विन चंद्रहास कामथ, मे. श्रींक** क्रॅप चे प्रोप्रा. (कर्जदार) यांची तारण धनको आहे, ज्याद्वारे एएसआरईसी (इंडिया) लि. ने एएसआरईसी पीएस-१२/२०२०-११ टस्ट चे टस्टी म्हणून तिच्या क्षमतेत सरफैसी ॲक्ट. २००२ च्या कलम ५ अंतर्गत त्यातील तारण हितसंबंधासह एकत्रित सव क, नामाधिकार आणि हितसंबंधांसह भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. कडुन वरील सदर कर्जदारांच्या वित्तीय मत्त . पादित केल्या आहेत. ारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअ

ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ६० दिवसांच्या विहित कालावधीत **मे. विन्याल प्लास्ट** (कर्जदार), २. श्री . **श्चिन चंद्रहास कामथ, मे. श्रींक द्रॅप चे प्रोप्रा.** (कर्जदार) यांना भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. ने मंजुर केलेल्या अग्रिमांच्या संदर्भात १) ३१.०५.२०१९ रोजीस रु. २२,०८,०८,४७१.०० (रुपये बावीस कोटी आठ लाख आठ हजार चार हजार मात्र) (सह एकत्रित पुढील व्याज, खर्च, परिव्यय, प्रभार, काही असल्यास परतावा इ.) ची एकूण थकवाकी रक्कम प्रदान करण्यासाठी त्यांच्या क्षमतेत मे. विन्याल प्लास्ट आणि तिचे संयुक्त सहकर्जदार आणि २) १४.०६.२०१९ रोजीस १,६६,५०,९५९/-(रुपये एक कोटी सहासष्ट लाख पंत्रास हजार नऊशे एकोणसाठ मात्र) (सह एकत्रित पुढील व्याज वर्च, परिव्यय, प्रभार, काही असल्यास परतावा इ.) ची एकूण थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी त्यांच्या क्षमतेत कर्जदार श्री अ<mark>श्विन चंद्रहास कामथ, मे. श्रींक ग्रंप चे प्रोप्रा आणि तिचे सहकर्जदार</mark> यांना बोलाविण्यासाठी सदर ॲवटच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक २५.०६.२०१९ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. तुमच्यावर बजावलेली सदर ॲवटच्या कलम २(२) अंतर्गत दिनांक २५.०६.२०१९ रोजीची सदर मागणी सूचना आणि कलम १३(४) सहवाचता एन्फोर्समेंट आंफ सिक्युरिटी इंटरेस्ट) रूल्स, २००२ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. च्या प्राधिकृत र्राधकाऱ्यांनी १० १० २०१९ रोजी परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या मिलकतीचा सांकेतिक कब्जा घेतला. आयकान्याना २०,२०,२०१९ राजा भारतस्थात जायका वाज्यातः वाणारत्या मध्यकताचा साकातक करूना यतारा. वर्याल नमुद कर्जदार,ऐसंकुत सह-कर्जदार/भागीदार यांनी सदर मागणी सुननुसार संपूर्ण थक्काकािची परतफेड करण्यात कसूर् केल्याने, एएसआरईसी (इंडिया) लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकान्यांनी १) दिनांक २९,११,२०२२ रोजीच्या सीएमएस

मारेशानुसार १९.०४. २०२३ रोजी येथील खालील परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या युनिट क्र. बी/१३, ''बी'' बिल्डिंग 'नंद धाम इंडस्ट्रियल इस्टेट'', मरोळ मरोशी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई–४०००५९ चा प्रत्यक्ष कब्जा घेतला आणि तो फ्री प्रेर र्नल (इंग्रजी) आणि नवशक्ती (मराठी) मध्ये २१.०४.२०२३ रोजी प्रकाशित केला होता. २) दिनांक ११.१०.२०२२ रोजीच्य म आदेशानुसार १९.१२.२०२२ रोजी येथील खालील परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या युनिट क्र. बी-१४, नंद धा इंडस्ट्रियल इस्टेट, मरोळ मरोशी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ चा प्रत्यक्ष कब्जा घेतला आणि तो फ्री प्रेस जर्नल (इंग्रजी गणि नवशक्ती (मराठी) मध्ये २१.१२.२०२२ रोजी प्रकाशित केला होता. संपूर्ण थकबाकी चुकती न केल्यामुळे सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि संयुक्त/सहकर्जदार यांना याद्वारे सूचना

गत येते की, प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ . सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत सदर सूचनेनंतर प्राप्त झालेले प्रदान वजा केल्यानंतर कलम १३(२) सूचनेच्या अंतर्गत ोल सदर मागणी सचनेनसार. थकबाकीची वसली करण्यासाठी. खालील तारण मिळकती विकण्यास इच्छक आहेत आणि म्हण ारण मिळकर्तींच्या खेरेदीसाठी मोहोरबंद पाकिटातून निविदा/बोली मागविण्यात येत आहेत. मिळकर्तींची विक्री काटेकोरपणे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि "कोणत्याही आधाराशिवाय" तत्त्वाने करण्यात येईल राखीव इ.अ.र. तारण मत्तेचे वर्णन

क्र.		ाकमत (रु.	(₹.	वाढावण
		लाखांत)	लाखांत)	(रु. त)
8	श्री. चंद्रहास बासुदेव कामथ, मे. प्लास्टिक इंटरनॅशनल यांच्या मालकीवा ''बी' बिल्डिंग, ''नंद धाम इंडस्ट्रियल इस्टेट', मरोळ नंद्रधाम उद्योग प्रिमायसेस को -ऑपरिटिव्ह सोसायटी लिमिटेड, मरोळ मरोजी रोड, अंभेरी (पूर्व), मुंबई-४०००५९ मधील तळ मजल्यावर स्थित मोजमापित १३०३ चौ.फू. आणि मेझ्झानिन क्षेत्र मोजमापित ५४० चौ.फू. युनिट क्र. बौ/१३ आणि द्वारे सीमाबच्द:- पूर्व: अंतर्गत स्ता, पश्चिम: अंतर्गत स्ता, उत्तर: युनिट क्र. बौ-१२, दक्षिण: युनिट क्र. बी-१४.	२३९	२३.९०	१,००,०००
?	मे. फिल्म प्लास्ट यांच्या मालकीचा सत्तें क्र. ५०२, ५०४, ५२२, ५२४, ५२४, ५५४, ५५४, ५५४, ५५४, ५५	२३७	२३.७०	१,००,०००
	एकूण	४७६.००	४७.६०	

## अटी आणि शर्ती

. ई-लिलाव १२.०७.२०२३ रोजी स. १०.०० ते दु. १२.०० दरम्यान विक्री संपेपर्यंत ५ मिनिटांच्या अमर्यादीत ापोआप विस्तारासह घेण्यात येईल. ई-लिलाव हा एएसआरईसीचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. सी**? इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांची वेबसाईट

tns://www.hankeauctions.com (मे. सी१ दंडिया पायव्हेट लिमिटेड चे वेबपोर्टल) मार्फत ''ऑनलाईन इलेक्टॉनिव गोली'' अंतर्गत करण्यात येईल. ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती समाविष्ट ई-लेलाव बोली दस्तावेज वेबसाईट: www.asrecindia.co.in आणि https://www.bankeauctions.com मध्ये उपलब्ध भाहेत. इच्छक बोलीदारांनी वैध ईमेल आयडी धारण करणे आवश्यक आहे. **मे. सी१ इंडिया प्रायटहेट लिमिटेड** यांचा संपर्क-श्री. भाविक पांड्या, मोबाईल: +९१ ८८६६८२९३७, हेल्पलाईन क्र. (+९१-१२४-४३०२०२०/२१/२२,

+९९७२९१९८९१२४/ ११२५/११२६, ईमेल: gujarat@c1india.com, support@bankeauctions.com. ३. सुचीबद्ध बोलीदारांची नोंदणी सेवा पुरवठादारांद्वारे करण्यात येईल आणि युजर आयडी आणि पासवर्ड ईमेल मार्फत बोलीदारांना कळविण्यात येईल. बोलीदारांना विनामुल्य ईं-लिलावावरील आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल. एएसआरईसी किंवा सेवा रवठादार नेटवर्क अडथळ्यांच्या पार्श्वभमीवर बोलीदारांच्या वतीने कोणतीही उणिवा / कसरीसाठी जबाबदार राहणार नाहीत । । शा आकस्मित घटना टाळण्यासाठी बोलीदारांना पर्यायी पॉवर बॅकअप इ. अशा सर्व आवश्यक व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात 

रण्यापर्वी मिळकतीला बाधक दावे/हक्क/थकबाकी आणि लिलावासाठी ठेवलेल्या मिळकतीचे नामाधिकार, बोजा संदर्भा यांची स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. ई–लिलावाची जाहिरात ही काही घटक नाही आणि एएसआरईसी चे कोणतेही गदरीकरण किंवा कोणतेही वचन मानण्यात येऊ नये. मिळकत एएसआरईसी ला ज्ञात किंवा अज्ञात विद्यमान बोजासह विकण्यार न्या कार्या वाचा कार्यात वचना मान्या कार्या मान्या हरकाराक्ष्य । यात्रा वाचा व्यवसाय मान्या चान्या ह्या वाचा व वेहेल, प्राधिकृत अधिकारी (ताण धनको कोणत्वाही वयस्य पर्यकाराचे दावे (इक्क) भागांकरिता जवाबदार राहणार नाही ५. मिळकर राखीव किंमतीखाली विकली जाणार नाही आणि विक्री एएसआरईसी इंडिया लि. , तारण धनकोंच्या निश्चितीच्य

भधीन राहील. निविदा दस्तावेजांमध्ये दिलेल्या विहित स्वरुपातील बोली या एएसआरईसी (इंडिया) लि. चे प्राधिकृत अधिकारी unil.korgaonkar@asrecindia.co.in कडे ईमेल मार्फत सादर करणे आवश्यक आहे. बोली प्रपत्र सादर करण्याची अंतिम वार्तिक आहे १९,०७,२०२३ रोजी दु. ४,०० वा. पर्यंत, कोणत्वाही कारणामुळे उशीरा प्राप्त झालेले बोली प्रपत्र किंवा इअ वेचारात घेतली जाणार नाही. इअर शिवाय बोली तडकाफडकी नाकारण्यात येईल.

. इच्छुक खरेदीदार/बोलीदाराने एकतर खाते क्र. ००९०२०११०००१५१७, बँक ऑफ इंडिया, एसएसआय, अंथेरी गाखा, खात्याचे नाव/ लाभकारीचे नाव : एएसआरईसी–पीएस–१२/२०२०–२१ ट्रस्ट, आयएफएससी कोड : BKID000000 मध्ये एनईएफटी/आरटीजीएस मार्फत इअर रक्कम जमा करणे आवश्यक आहे

यशस्वी बोलीदारांची इसारा अनामत रक्कम (इएमडी) ही विक्री मोबदल्याचा भाग म्हणुन राखुन ठेवण्यात येईल. आणि यशस्वी बोलीदारांची **इअर** त्याच पध्दतीने परत करण्यात येईल. इएमडीवर व्याज देय नाही. बोलीदारांना त्वरित सुविधा आणि ोग्य परताव्याकरिता त्यांच्या बँक खात्याचा तपशिल देण्याची विनंती करण्यात येत आहे. यशस्वी बोलीदारांनी त्वरित म्हणजेच त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या अगोदर विक्री किंमतीची २५%

रक्कम (जमा केलेली इअर रक्कम धरून) विक्री घेणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे जमा केली पाहिजे आणि असे जमा करण्यात कसूर केल्यास इअर जम करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल. ९. विक्री किंमतीच्या उर्वरित रक्कम मिळकतीच्या विक्री निश्चितीच्या १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी किंवा तारण धनको व यशस्वी गोलीदार यांच्यात लेखी मान्य केल्या जाणाऱ्या वाहीव मुदतीत प्रदान करावी लागेल. वरील विहित कालावधीत प्रदानात कस्र् कल्यास जमा केलेली रक्कम जम करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल आणि कसूरवार खरेदीदाराला

मेळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या अशा रकमेच्या कोणत्याही भागावरील सर्व दावे त्यागावे लागत ाटकता प्रकार प्रकार प्रकार कर्या करा का कार्या प्रकार कार्या कार्या कार्या कार्या प्रकार कार्या प्रकार प्रकार ० किक्री सिक्युरिटायझेशन अण्ड रिकन्स्ट्रकशन ऑफ फायनानियल असेटस् ऑण्ड एन्फोर्सिंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट ००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सिंट) रूत्स, २०२२ च्या तरतुर्दीच्या अधीन राहिल. १. इच्छुक बोलीदार ०३.०७. २०२३ रोजी स. ११.०० ते दु. ३.०० दरम्यान मिळकतीचे निरक्षण कर शकतात कर शकतात ांपर्क तपशिल: श्री. सुनिल पी. कोरगावकर – सेल क्र. ९८२०८३४३१८, ०२२–६९३१४५१२, श्री. जी. पी. मुखर्जी– सेल क्र.

६७४१३८२७५, ०२२-६९३१४५०२ यांना कोणत्याही चौकशीसाठी संपर्क करता येईल . प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव/बोली स्वीकारणे किंवा नाकारणे आणि/किंवा गेणत्याही अटी/शर्ती सुधारण्याच्या सर्वस्वी हक राखुन ठेवला आहे. ३. यशस्वी बोलीदाराने कायद्यानुसार प्रयोज्य जीएसटी, नोंदणी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, अनुषंगिक खर्च, इ. साठी देय

nिरता देय प्रभार/शुल्क भरायचे आहेत. ४. उच्चतम बोली ही तारण धनकोंच्या मंजरीच्या अधीन राहील.

२. उच्चान नारा हा तारा नारा चनका ज्यान पुराच्या अवना राह्यात. ४. सदर सूचना हि त्यांची संपूर्ण धकवाकी चुकती न केल्यास वरील नमुद तारखेस सरफेसी ऑक्ट आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट) रुल्स अन्वये तारण मिळकतीच्या विक्रीसाठी कर्जदार / जामीनदार / गहाणवटदार यांना १५ दिवसांची सूचना तसेच

सनिल कोरगावक प्राधिकृत अधिकारी, एएसआरईसी (इंडिया) लि

हुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदी अंतर्गत सदर सुचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील दिनांक : जुन ०९, २०२३ प्राधिकृत अधिकारी स्थळ: अहमदनगर आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

स्थावर मिळकतींची विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून रकाना क्र. ए मध्ये दर्शविलेले कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यांत येते की, जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. (जीआयसीएचएफएल) कडे गहाण/भारग्रस्त असलेल्या, तारणी

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. साठी

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई **शाखा कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय (भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५.

(५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१). ओ.ए. क्र. १८७ सन २०२० परिक्र.: १३ आयडीबीआय बँक ...अर्जदा श्री. संजय मानसिंग जाधव आणि अन्य ...प्रतिवार्द

प्रतिवादी क्र. १ श्री. संजय मानसिंग जाधव ३०१, प्रजापती सदन, प्लॉट क्र. २४, सेक्टर ९, खांदा कॉलनी, नवी मुंबई

पचीबद्ध केला होता.

अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल.

सौ. जयश्री संजय जाधव २०१, प्रजापती सदन, प्लॉट क्र. २४, सेक्टर ९, खांदा कॉलनी, नवी मुंबई श्री. कुंडलिक अजिनाथ महाजन

माथाडी हॉस्पिटल ट्रस्ट, सेक्टर क्र. ३, प्लॉट क्र. २४, कोपर खैरणे, नवी मुंबई येथे सुद्धाः सोमिषश पार्क, प्लॉट क्र. ४०, आर.क्र. ३०१, एमसीसीएचएस पनवेल, जि रायगड-४१०२०६.

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २७,२३,२६३.८७ च्या कर्जाच्या वसुलीसार्ठ तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी

ज्याअर्थी, ओए/१८७/२०२० नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमोर २५/०४/२०२३ रोजी

३. ज्याअर्थी साधारण स्वरूपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सद नाम. न्यायाधिकरणादारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज समंत करण्यात आला आहे. . . ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे

(ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे: मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्य अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांच

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य जोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य

-त्र्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे.

विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. . तुम्हाला ११/०७/२०२३ रोजी दु. १२.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना साद . राण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने हचा दिनांक २६ एप्रिल, २०२३ रोजी दिले

कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई

सारस्वत

सही/-

बँक सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. (शेड्युल्ड बँक)

कब्जा सूचना (सिक्यरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) अन्वये) ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **सारस्वत को-ऑप. बँक लि.** चे प्राधिकत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड)

ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वयं प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून कर्जदार मैना टेक्स्टाईल, प्रोप्रा. सौ. अगरवाल मैना कन्हैयालाल आणि हमीदार आणि गहाणदार: श्री. <mark>अगरवाल कन्हैयालाल मनसुखराय</mark> यांना सूचनेमध्ये नमूद केलेली ३०.०९.२०१९ रोजीसची रु. ४२,०५,७९७/ - (रु. बेचाळीस लाख पाच हजार सातशे सत्त्याण्णव मात्र) अधिक त्यावरील व्याज ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासार्ठ बोलाविण्याकरिता दिनांक १७.१०.२०१९ रोजीची मागणी सूचना निर्गमित

केलेली आहे. सदरह मख्य कर्जदार /हमीदार /गहाणदारांनी सदरह रक्कम चकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी ०७.०६.२०२३ रोजी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या अधिनियमाच्य कलम १३ च्या पोट कलम (४) सहवाचित नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णन केलेल्या मिळकतीचा **कब्ज** 

विशेषत: मुख्य कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांन यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी खालील मिळकतीच्या देवघेवीच व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही व्यवहार हा **सारस्व**र को-ऑप. बँक लि. च्या ३०.०९.२०१९ रोजीसची रु. ४२,०५,७९७/-(रु. बेचाळीस लाख पाच हजार सातशे सत्त्याण्णव मात्र) सह त्यावरील

पृढील व्याजाच्या अधीन राहील. कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासार्ठ उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन श्री. अगरवाल कन्हैयालाल मनसुखराय यांच्या मालकीचे रहिवासीत फ्लॅट क्र ७०१, ७ वा मजला (मोजमापित अंदाजे ४२५ चौ.फू (चटईक्षेत्र) बी विंग, डमारत बी-२. जय मानसरोवर सीएचएसएल. सर्व्हे क. १५/१भाग. १५/३ आणि २२, वारला लेक समोर, मानसरोवर, भिवंडी, जि. ठाणे ४२१ ३०२

प्राधिकृत अधिकारी सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि., ७४/सी, समाधान बिल्डिंग, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई ४०० ०२८. फोन क्र. (०२२) २४२२१२०२ / १२०४ / १२०६ / १२११

**PUBLIC NOTICE** 

NOTICE IS HEREBY GIVEN THAT

and lying being and situated a

Village Valiv, Tal : Vasai, Dist : Palgha Area admeasuring 26.10.13 Sq.Mt

out of Survey No. 39. Hissa no. 5

area admeasuring 87.30.00 Sq. Mt

belonging to Mr. DINESH SALEKCHANDGUPTA.Anypersons

having any lawful right, title, interes

Claim or demand in or to said unde

mentioned plot or to any part thereo

by way of sale, allotment, exchange

gift, lease, tenancy, license mortgage, charge, lien, trust

nheritance, bequest, easement

possession, hypothecation

naintenance, development rights Decree or Order of any Court of Law

agreement, or otherwise howsoeve in respect of the said plot, are hereby

equested to make the same know

in writing together with notaria certified true copies of all

documentary proof in suppor

hereof, to the undersigned, within

Fourteen days (14) days from the

date of Publication hereof, or

otherwise the same, if any, shall be

deemed to have been waived give

दिनांक: ०७.०६.२०२३

ठिकाण: भिवंडी

प्रत्यक्ष कब्जा सूचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, ि ICICI Home Finance बांद्रा (पूर्व), मुंबई- ४०००५१ कॉपॅरिट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९.

**शाखा कार्यालय:** २रा मजला, कार्यालय क्र. २०३, साई मिडास, पटियाला हाऊस समोर, नगर, मनमाड पोड, सावेडी, अहमदनगर–४१४००३. ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना

प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सेंदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही

व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडच्या भाराअधीन राहील.

अ.	कर्जदार/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची	शाखेचे
क्र.	सह-कर्जदाराचे नाव/	कब्जाची तारीख	तारीख/मागणी	नाव
	कर्ज खाते क्रमांक		सूचनेतील रक्कम (रु)	
۶.	शिवाजी शंकर राठोड (कर्जदार),	फ्लॅट क्र. १०, दुसरा मजला, संगमनेर, अहमदनगर स.क्र. १३१,	09-0८-२0२२	अहमदनगर
	अलका विठ्ठलराव चव्हाण (सह-	२९, ४४, ५, अहमदनगर-४२२६०५. सिमाबद्ध द्वारे: उत्तर: फ्लॅट	<b>रु. ५,१०,९२३/</b> -	-बी
	कर्जदार)	क्र. ९, दक्षिणः रोड, पूर्वः स.क्र. १३१२भा., पश्चिमः फ्लॅट क्र. ११.		
	एनएचएडीआर००००१२४६२६६.	कब्जाची तारीख: ०६–जुन–२३.		
٦.	शिवाजी शंकर राठोड (कर्जदार),	फ्लॅट क्र. १०, दुसरा मजला, संगमनेर, अहमदनगर स.क्र. १३१,	09-0८-२०२२	अहमदनगर
	अलका विठ्ठलराव चव्हाण (सह-	२९, ४४, ५, अहमदनगर-४२२६०५. सिमाबद्ध द्वारे: उत्तर: फ्लॅट	रु. २१,१२,७८९/-	-बी
	कर्जदार)	क्र. ९, दक्षिण: रोड, पूर्व: स.क्र. १३१२भा., पश्चिम: फ्लॅट क्र. ११.		
	एनएचएडीआर००००८७३४६८.	कब्जाची तारीख: ०६–जुन–२३.		

वरील नमद कर्जदार/हमीदारांस यादारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सचना देण्यात येत आहे. अन्यथा गहाण मिळकती सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट)

Adv. Siddhesh Naik Flat No. A/103, 1st First Floor

up and/or abandoned.

Yashwant Pride, Opp. Vasai Court, Vasai (W), Tal. Vasai, Dist. Palghar -

ठिकाण : मुंबई ठिकाण : ८ जून, २०२३

(नोडल ऑफिसर)

जनरल काऊन्सेल आणि कंपनी सेक्रेटरी

दिनांक: ०९.०६.२०२३

क्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, म्हणूनही बजावली आहे